

July 30, 2024

BSE Limited Scrip Code: 500440 National Stock Exchange of India Limited Scrip Code: HINDALCO

Luxembourg Stock Exchange Scrip Code: US4330641022

<u>Sub:</u> Newspaper advertisement regarding the Sixty-Fourth Annual General Meeting ('AGM') of Hindalco Industries Limited ('the Company')

Ref:

a. Regulation 30 & 47 Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015) ('SEBI Listing Regulations')

b. ISIN: INE038A01020

Please find copies of Newspaper advertisement relating to the AGM to be held on Thursday, August 22, 2024, at 3:00 p.m. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') published today in the following newspapers:

- a) Business Standard, All India Edition in English and
- b) Navshakti, Mumbai Edition in Marathi.

Further, please note that, the Notice of the AGM together with the Annual Report is:

- a) sent to the shareholders whose email IDs are registered with the Depository Participant / the Company and
- b) available on the website of:
 - Company at www.hindalco.com;
 - Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited i.e. at https://instavote.linkintime.co.in/;
 - BSE Limited at www.bseindia.com; and
 - National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

This is for your information and record.

for Hindalco Industries Limited

Geetika Anand Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

Likely to give 19% returns in a year; brokerages retain 'buy' rating



NIKITA VASHISHT

New Delhi, 29 July

June quarter of the financial year 2024-25 (Q1 FY25), analysts expect ICICI Bank stock to rerate in the months ahead with up to 19 per cent returns likely over the next 12 months.

On Saturday, ICICI Bank reported a standalone net profit of ₹11,059 crore in the June quarter, clocking a gain of 14.6 per cent yearon-year (Y-o-Y).

"ICICI Bank continues to deliver consistent performance even in seasonally weak quarters even as earnings volatility of its peers is rising.

Given the increasing quarterly earnings volatility and high loan-todeposit ratio (LDR) of most peer banks, ICICI Bank's premium to peers should expand further and the stock should rerate," said analysts at Nuvama Institutional Equities.

The brokerage retained its 'buy' rating on the stock with a target price of ₹1,450 — up 19.4 per cent from Monday's closing price on the BSE.

ICICI Bank, the brokerage said, turned in strong earnings and outperformed on three key concerns plaguing its peers in Q1 FY25 asset quality, LDR and net interest

The bank's net interest income (NII) rose by 7.3 per cent Y-o-Y to higher at 81,356. ₹19,553 crore with NIM down 4 basis

points (bps) quarter-on-quarter (Qo-Q) at 4.36 per cent in Q1.

On asset quality, ICICI Bank Driven by a steady show during the reported gross non-performing asset (gross NPA) ratio of 2.15 per cent in Q1 FY25 compared to 2.16 per cent in Q4 FY24. It reported a steady net NPA ratio of 0.43 per cent.

While slippages increased 11 per cent Y-o-Y and 14 per cent O-o-O. these were slower than peers.

While core credit cost inched higher to 60 bps, operating expenses (opex) growth remained in check at 11 per cent Y-o-Y (vs 19 per cent Y-o-Y growth in FY24).

"ICICI Bank increased its LDR in O1FY25 to 86 per cent from 84 per cent in Q4 but this remains among the lowest for large private banks. We lower FY25-26 earnings per share (EPS) estimate by 3 per cent but expect ICICI Bank to deliver sectorleading 2.2 per cent return on asset (RoA) and 17-18 per cent return on equity (RoE) over FY25-26," said iose at Nomura.

The Japan-based brokerage reiterated its 'buy' rating on ICICI Bank stock with an upwardly revised target price of ₹1,420 (from ₹1,335).

On the bourses, shares of ICICI Bank rose 2.8 per cent to an intraday high of ₹1,242.45 per share before closing at ₹1,214 per share (up 0.5 per cent) on the BSE

By comparison, the benchmark BSE Sensex settled 23 points

ICICI Bank share hit a record

YOUR **MONEY**

Overlook recent outflows and invest in ELSS if you are in old tax regime

SARBAJEET K SEN

high of ₹1,257.6 on July 11, 2024, and

trades at a price-to-earnings (P/E)

In Q1FY25, ICICI Bank's total

deposits surged 15.1 per cent Y-o-Y (flat O-o-O). Most of the growth

came from term deposits (up 19.8 per

cent Y-o-Y and 3.1 per cent Q-o-Q).

came at 16 per cent Y-o-Y with the

retail segment rising 17 per cent,

business banking 36 per cent, and

grew at a slower pace of 10 per cent.

loans, ICICI Bank has grown its port-

folio of unsecured loans at a faster

pace with the share of these loans at

cerns about the performance of this

portfolio in O1FY25, ICICI Bank's

underwriting strength may be put

where the bank's credit costs are

lower than peers at the end of

this period, we could see it build-

ing enough confidence to put the

debate on the pro-cyclicality of

the franchise to rest," said ana-

lysts at Kotak Institutional

rating on ICICI Bank stock with a

higher target price of ₹1.400 (from

Kotak, too, retained its 'buy'

"Nonetheless, in a scenario

As several lenders raised con-

around 13 per cent of total loans.

Corporate loans, meanwhile,

According to analysts, within

On the asset side, loan growth

multiple of 20.78 times.

rural loans 17 per cent.

to the test, they added.

Unsecured loans in focus

While stock markets hovered near all-time highs and inflows into equity-oriented funds remained strong at ₹40,608.19 crore in June 2024, Equity Linked Savings Schemes (ELSS) or tax-saving schemes witnessed an outflow of ₹445 crore. These funds have seen outflows totalling ₹839.2 crore from April to June.

According to monthly data released by the Association of Mutual Funds in India (Amfi), 42 ELSS have ₹2.39 trillion in assets under management.

ELSS are equity mutual funds that invest in shares of companies across market

"ELSS primarily invest in equities, offering the potential for higher returns over the long term compared to traditional tax-saving instruments like Public Provident Fund (PPF) and Fixed Deposits (FDs)," says S Sridharan, founder and chief executive officer (CEO), Wallet Wealth.

Why the lukewarm response?

Being equity-linked, ELSS promises inflation-beating returns in the long run. Over three and five years ended July 26, 2024, ELSS on average gave returns of 20 per cent and 21.2 per cent, respectively, comparable to flexi-cap funds (19.8 and 20.9 per cent). Hence, performance does not account for the recent outflows.

Market experts say the new tax regime is the primary rea-

Top-performing ELSS over past decade

ROBUST PERFORMANCE Returns (%)

son for investors' lack of interest. "The upfront tax savings are not so relevant as the new income tax regime doesn't offer deductions. The lack of tax appeal may be the primary reason for investor apathy," says Fatema Pacha, senior equity fund manager, Mahindra Manulife Mutual Fund.

"Many investors have shifted to the new tax regime under which no deductions are available under Section 80C. Hence there is no compulsion to invest," echoes Parul Maheshwari, certified financial planner.

Benefits and downsides

Contributions up to ₹1.5 lakh in a financial year in an ELSS qualify for a deduction under Section 80C of the Income-Tax Act under the old tax regime. ELSS has the shortest lock-in among all tax-saving instruments. "ELSS has the lowest lock-in period of three years," savs Maheshwari.

But these schemes also expose investors to the vagaries

■ 1-vear

■ 3-year

■ 5-year

of the stock markets. "ELSS funds are equity-oriented and hence are exposed to market risks like volatility and downturns," says Sridharan. The Budget proposed that

long-term capital gains on selling equity funds, including ELSS, should be taxed at 12.5 per cent, compared to 10 per cent earlier. (The impact of this tax rate hike will, to some extent, be softened by the hike in exemption on long-term capital gains from ₹1 lakh to ₹1.25 lakh in a financial year.)

Who should opt?

ELSS remains attractive for those looking to achieve the twin objectives of tax saving and wealth creation. "Those in the old tax regime looking to save tax under Section 80C and comfortable with equity as an asset class can invest in ELSS," says Maheshwari.

Investors with a long-term horizon and high-risk appetite seeking capital appreciation can consider ELSS. "Equity investments provide better inflation-adjusted returns," says Sridharan.

Stagger your investments

Always use a systematic investment plan (SIP) or a systematica transfer plan (STP) to invest in ELSS. "Use the SIP route to invest in equity mutual funds over the entire year as it enables you to participate in the markets and benefit from them.' says Pacha.

Those who prefer index investing may opt for passive ELSS. Two of those available track the Nifty 50 Total Return Index (TRI) while one tracks the Nifty Large-Midcap 250 TRI.

Budget 2024 has created a new investment avenue: NPS Vatsalya scheme

SaverFund | ELSSTax Saver | SaverFund | SaverFund | SaverFund

Note: Returns are of growth, regular funds. Above one-year returns are compound

The Union Budget 2024 has announced a new investment avenue in the form of the NPS Vatsalya, designed to support long-term savings for minors. It enables parents and guardians to invest on behalf of minors, encouraging early financial planning.

Kev features: ■ Early start: Parents can save for their child's retirement as

early as infancy. ■ Long-term benefits: Power of compounding can significantly enhance returns over a long investment horizon.

Account conversion: On

reaching adulthood, the child's account will automatically transition into a regular NPS account.

■ Minimum investment: Parents can start with a modest monthly contribution of ₹500 or an annual contribution of₹6,000.

Is it ideal for higher education?

NPS is designed for long-term wealth creation and retirement planning, not short-term goals like higher education. The current NPS structure, including Vatsalya, primarily focuses on retirement savings.

COMPILED BY SUNAINA CHADHA



HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 21st Floor, One Unity Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400013.
Tel: +91 22 69477000 / 69477150 | Fax: +91 22 69477001 / 69477090.
Email: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 | Website: www.hindalco.com

NOTICE OF 65TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 65th Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of the Hindalco Industries Limited ("the Company") will be held on Thursday, August 22, 2024, at 3:00 p.m. (IST), through Video Conferencing/ Other Audio-Visual Means ("VC/OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM. The deemed venue of the

neeting shall be the registered office of the Company. The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), provisions of the Securities and Exchange Board of India "SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all applicable circulars on the matter issued by dinistry of Corporate Affairs and SEBI. quorum under Section 103 of the Act.

In compliance with the applicable relevant circulars, the Notice of the AGM and the Integrated Annual Report for the financia year 2023-24 has been sent through electronic mode on Monday, July 29, 2024 to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company/ Link Intime India Private Limited ("RTA") / Depositories.

The Notice and Integrated Annual report are also available on: a) the website of the Company at www.hindalco.com;

Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and c) the website of the RTA at https://instavote.linkintime.co.in/

b) relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India

The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection as per the

procedure of provided in point no.7 of the Notice of AGM. In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), as amended, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations & Secretarial Standards on General Meetings

issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means. The Company has engaged the services of the RTA for providing the e-voting facility both, before the AGM from an place other than the venue of the AGM ("remote e-voting") and during the AGM ("e-voting at AGM"). In terms of SEB circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020, e-voting process will also be enabled for all

individual demat account holders', by way of a single login credential, through their demat accounts/ websites of Depository Participants / Depositories. The process and manner for remote e-voting and voting at the AGM through various mode i provided in notice of the AGM and is also available on the Company's website www.hindalco.com. Members attending the AGM through VC/OAVM and not having cast their vote on the resolutions forming the part of Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility

provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again The cut-off date for determining the eligibility of members for remote e-voting & voting at the AGM is Friday, August 16, 2024

The remote e-voting will start on Monday, August 19, 2024 (9:00 a.m. IST) and end on Wednesday, August 21, 2024 (5:00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled thereafter. Once vote is caste by Member, he/she shall not be allowed to change it subsequently. Any person who acquires shares of the Company after dispatch of this Notice and holds shares as on the cut-off date i.e. Friday, August 16, 2024, may follow the procedure for remote e-voting as enumerated in

In case Shareholders/ members holding securities in demat mode have any technical issues related to login through Depository i.e. NSDL/ CDSL, they may contact the respective helpdesk given below:

Login type	Helpdesk Details
Individual Members holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at.: 022 – 4886 7000 and 022- 2499 7000
Individual Members holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33

In case shareholders/ members holding securities in physical mode/ Institutional shareholders have any querie: regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and Insta Vote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in. For any grievances related to remote e-voting, please contact Mr. Rajiv Ranjan Assistant Vice President – e-voting, Link Intime India Private Limited at C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West) Mumbai – 400083 e-mail to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 –4918 6000

Shareholders who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speake by sending their request in advance at least 7 (seven) days prior to meeting i.e. Friday, August 16, 2024 mentioning their name, demat account number/folio number, e-mail ID, mobile number at hillnvestors@adityabirla.com. Only those shareholders who have registered themselves as a speaker will be allowed to express their views/ask question:

Live webcast of the AGM proceedings can be viewed by the members by logging on to the e-voting website of the Link Intime at https://instavote.linkintime.co.in/ using their remote e-voting credentia

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular the instructions fo joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and voting at the AGM.

Result of AGM shall be declared by, Monday, August 26, 2024, and shall be placed along with the Scrutinizers Report or the Company's website at www.hindalco.com, website of the RTA at https://instavote.linkintime.co.in/ and shall be communicated to NSE, BSE

Place: Mumbai

Date : July 29, 2024

For Hindalco Industries Limited

Geetika Anand Company Secretary & Compliance Officer

ZF Commercial Vehicle Control **Systems India Limited** (Formerly known as WABCO INDIA Limited)

Read full report here:mybs.in/2dXVYXM?1722249621

CIN:L34103TN2004PLC054667

Registered Office: Plot No.3 (SP),III Main Road, Ambattur Industrial Estate, Chennai 600058. Ph.91 44 42242000, email: cvcs.info.india@zf.com; website: www.zf.com **NOTICE TO SHAREHOLDERS**

Transfer of Unclaimed Dividend Amount and Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Section 124(6) of the Companies Act. 2013 (Act) read

with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time (Rules). Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid / unclaimed dividend(s) to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remains unpaid / unclaimed for seven consecutive years or more to IEPF Authority.

The Company has sent individual notices through registered post to the latest available addresses of the shareholders whose dividends are lying unclaimed since 2016-17 for the last 7 consecutive years, advising them to claim the dividends expeditiously.

Shareholders who have not claimed their dividends from the year 2016-17 can write to Company or Company's Registrar and Share Transfer Agent, M/s, Integrated Registry Management Services Private Limited, II Floor, "Kences Towers" No.1. Ramakrishna Street. North Usman Road. T Nagar. Chennai - 600 017. Phone : 044 - 28140801-803 Fax: 044-28142479 email: einward@integratedindia.in, Contact person Mr. S Sriram on or before September 30, 2024 for further details and for making a valid claim for the unclaimed dividends. In case no valid claim has been made, the shares in respect of which the dividends are lying unpaid / unclaimed will be transferred to the IEPF Authority after September 30, 2024 and thereafter, transfer the corresponding shares, without any further notice.

Further, in terms of Rule 6 (3) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, the statement containing the details of name, address, folio number, Demat account number and number of shares due for transfer is made available in our website www.zf.com for information and necessary action by the shareholders.

In case the concerned shareholders wish to claim the shares after transfer to IEPE, a separate application has to be made to the IEPE Authority in Form IEPE-5 as prescribed under the Rules and the same is available at IEPE website i.e. www.ienf.gov.in.

Chennai 29.07.2024 For and on behalf of the board Muthulakshmi N Company Secretary



YOGI LIMITED CIN L70100MH1992PLC069958

B/404, The Capital, G-Block, Bandra Kurla Complex, Behind ICICI Bank, Bandra (East), Mumbai - 400 051, Tel.: 022-49428888

Unaudited Statement of Profit and Loss for the quarter

	ended 30th June, 2024							
				(ı	Rs in Lakhs)			
			ed	Year Ended				
Sr. No. 1 Revenue from operations 2 Other Income		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)			
1	Revenue from operations	- !	-	-	-			
2	Other Income	5.55	22.97	0.33	29.66			
3	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities (Before tax, Exceptional and /or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)		0.35	(26.84)	(51.61)			
4			0.35	(26.84)	(51.61)			
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(15.87)	13.86	(26.84)	(38.10)			
6	Total Comprehensive Income for the period [(comprising profit or (loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	(15.87)	13.86	(26.84)	(38.10)			
7	Equity Share Capital (Face Value RS. 10/- per share)	2,190.27	2,190.27	1,335.73	2,190.27			
8	Earnings per share (After exceptional items) (of Rs. 10/- each)							
	(a) Basic	(0.07)	0.01	(0.27)	(0.27)			
	(b) Diluted	(0.07)	0.01	(0.27)	(0.23)			

The above result is an extract of the detailed format of the Quarter ended on 30th June, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) regulation, 2015. The full format of the result for 30th June. 2024 is available on the Website of BSE (www.bseindia.com) and on the company's website www.yogiltd.com By order of the Board

> Ghanshyambhai Nanjibhai Patel Managing Director DIN: 06647250

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.

Area-II Office, NSIC, New MDBP Building, Okhla Industrial Estate, Delhi-110020
PUBLIC AUCTION/TENDER NOTICE - DISPOSAL OF UNCLEARED/

UNCLAIMED CARGO THROUGH E-AUCTION CONCOR shall be organizing auctions of container/goods (as per CBIC extant guidelines for EXIM) at the various terminals of Area-II through e-auction on 09.08.2024 (Friday) on "AS IS WHERE IS" and "NO COMPLAINT BASIS". M/s MSTC is organizing an e-auction on behalf of CONCOR and for full details with auction terms and conditions, please log on to www.concorindia.co.in & www.mstcecommerce.com. All concerned whose containers goods are lying uncleared/unclaimed and falling in the said list uploaded on the website because of any dispute, stay by court/tribunal/others or any such reason may accordingly inform the Area Head of Area-II/CONCOR, as well as Commissioner of Customs of the concerned locations within 07 (Seven) days of this notice, failing which the goods will be auctioned without any further notice.

Ref : CON/A-II/AUIF/Auction/2024-25/02

Area Head, Area-II

DCR RANK LIMITED CIN:L99999MH1995PLC089008

Registered and Corporate Office: 6th Floor, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Tel: +91-22-66187000, Fax: +91-22-66589970

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given to the shareholders (Members') of DCB Bank Limited (the 'Bank' or 'DCB Bank'), pursuant to the provisions of Section 108, Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, as amended (the 'Companies Act', read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules'), and relevant circulars including General Circular Nos. 14/2020 dated April 108, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Neighter of Companies Active Research 1980. Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as the "MCA Circulars"), Regulation 44 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ('SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, including any statutory amendment(s), modification(s), variation(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force, and any other applicable laws, rules, guidelines, notifications, circulars and regulations, if any, the Bank is seeking consent of its Members in respect of the Special Business as detailed in the Notice of Postal Ballot dated July 18, 2024 ("Postal Ballot Notice") through postal ballot ("Postal Ballot") via remote electronic voting ("e-Voting") only.

(Postal Bailot) vita reinite electronic voting (e-voting) vity.

The Bank has completed dispatch of the electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Monday, July 29, 2024 through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Bank/ depository participants or the Registrar and Share Transfer Agent (RTA') viz Link Intime India Private Limited as on Friday, July 26, 2024 ("Cut-off Date"). The said Postal Ballot Notice is also available on the Friday, July 20, 2024 (*Cut-on 'Date"). The said Postal Bailot Notice is also available of the Bank's website www.dcbbank.com, the relevant sections of the website of the stock exchanges where the equity shares of the Bank are listed, i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com (*Stock Exchanges") and on the website of Central Depository Services (India) Ltd at

In accordance with the provisions of MCA Circulars. Members can vote through remote e voting only. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Bank held by them as on the Cut-off Date. Any person who is not a Member as on the Cut- off Date should treat this Postal Ballot Notice for information purpose only

The Bank has engaged the services of Central Depository Services (India) Ltd ('CDSL') for the purpose of providing remote e-voting facility to all its Members. The necessary instructions for Remote E-Voting have been set out in the Notice dated July 18, 2024. The voting period, through remote e-voting shall commence from 9.00 a.m. (IST) on Wednesday July 31 , 2024 and end on Thursday, August 29, 2024 at 5.00 p.m. (IST). The voting right o the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Bank as on the Cut-off Date. The remote e-voting module shall be disabled by the CDSL for remote e-voting thereafter. Further, please note that once a vote on the resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change its subsequently or cast their vote again. Members who have not registered/updated their email address, are requested to register the same in respect of the equity shares held by them in the electronic form by accessing the following link: https://linkintime.co.in/EmailR eg/Email_Register.html (for more details, please refer the point no. 13 of the Postal Ballot Notice) or by contacting the RTA viz., Link intime India Private Limited at: rnt.helpdesk@linkintime.co.in or by contacting the Bank at:

investorgrievance@dcbbank.com

The Board of Directors of the Bank (the 'Board') has appointed Ms. Aparna Gadgil (ACS 14713 & COP 8430) and falling her Mr. S.N. Viswanathan (ACS 61955 & COP 24335) of S N ANANTHASUBRAMANIAN & Co., Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot/e-Voting process in fair and transparent manner.

The results of the voting conducted through Postal Ballot (through the Remote E-Voting Process) along with the Scrutinizer's Report will be announced by the Chairman or person authorized by the Board of Directors of the Bank on or before Saturday, August 31, 2024. The results will also be displayed on the website of the Bank at www.dcbbank.com and on the website of the Stock Exchanges, at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of CDSL at www.evotingindia.com.

In case of any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800-21-09911. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbal - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800-21-09911.

For DCB Bank Limited Sd/-Rubi Chaturvedi Company Secretary Membership No. (ACS 21562)

Date: July 29, 2024

Date: 30.07.2024

Place : Mumbai



क्षेत्रिय कार्यालय, मुंबई ठाणे, धनलक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेट, गोकुळ नगर, नवनीत मोटर्सजवळ, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१, दूर: (०२२)-२१७२ ११४५ (डी)/१७४६/३७४१, फॅक्स: (०२२)-२१७२ १६११

किञ्जा सूचना (नियम-८(१) (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायक्षेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड रुम्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २०० च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) अन्वये एक मागणी सूचना जारी करून <mark>कर्जदार (खालील नमूद नावे),</mark> यांना सदर सचनेत नमद आणि खालील नमद केल्याप्रमाणे रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने. यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३चा उप कलम(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा

विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी ब्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला

q	भागत	ाही व्यवहार हा युनियन बंक आ ए	क इंडियाच्या खालील नमूद रक्कम आणि त्यावरील व	व्याजाच्या भाराअधीन राहील.	
Ш	ऑ.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारण मत्तांचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	कञ्जाची
Ш	क्र.	आणि शाखेचे नाव	(स्थावर मिळकत)	आणि रक्कम	तारीख
ΙГ	۶	बाळू ए. भालेराव/	फ्लॅट क्र. ६०१ आणि ६०२, बिल्डिंग क्र. बी-३,	दिनांक: १२.०४.२०२४	२९.०७.२०२४
Ш		ठाणे अंबरनाथ शाखा	मीरा वाटिका, शिव मंदिराच्या मागे,	रु. ७,४७,९३६.२२	सांकेतिक
Ш			बारकूपाड्याजवळ, अंबरनाथ - ४२१५०१.	(रुपये सात लाख सत्तेचाळीस हजार नऊशे	कब्जा
Ш				छत्तीस आणि बावीस पैसे मात्र)	
Ш	7	राजू शानू पवार आणि श्रीम.	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, विंग ए, बिल्डिंग	दिनांक: ०९.०५.२०२४	२९.०७.२०२४
Ш		सरोजा राजू पवार/	परशुराम मल्हार, गाव मोरिवली, अंबरनाथ, ठाणे.	रु. १३,०८,१६९.२६	सांकेतिक
Ш		ठाणे अंबरनाथ शाखा		(रुपये तेरा लाख आठ हजार एकशे	कब्जा
Ш				एकोणसत्तर आणि सवीस पैसे मात्र)	
\prod	Ŗ	श्री. महेश अस्सूदोमल	फ्लॅट क्र. १०१, ''गंगोत्री हाईटस्'' अशा ज्ञात	दिनांक: ०९.०५.२०२४	२६.०७.२०२४
Ш		लच्छानी, श्रीम. बरखा महेश	इमारतीमध्ये, उल्हासनगर.	रु. ३१,४१,४७६.८२	सांकेतिक
Ш		लच्छानी आणि श्री. हरेश		(रुपये एकतीस लाख एकेचाळीस हजार	कब्जा
Ш		अस्सूदोमल लच्छानी/		चारशे शहात्तर आणि ब्याऐंशी पैसे मात्र)	
IL		ठाणे अंबरनाथ शाखा			
Γ					सही/-

दिनांक : ३०.०७.२०२४ ठिकाण : मुंबई



ठाणे भारत सहकारी बँक लि. (शेड्युल्ड बँक)

वसुली - विधी विमाग, तळ मजला, रिमझीम प्रिमाईसेस, ब्राम्हण विद्यालय समोर, बाजी प्रमू देशपांडे मार्ग, विष्णु नगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ दुरध्वनी क्र. ८६५२२७७७६९ E-Mail:- tbsbl.recovery@tbsbl.com

स्थावर मिळकतीची जाहीर लिलाव विक्री नोटीस

सिक्युरीटायझेशन ॲप्ड रिकन्स्ट्रक्शन् ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲप्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) प्रमाणे ठाणे भारत सहकारी बैंक लि . च्या प्राधिकृत अधिकारी यांच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या खालील नमुद स्थावर मालमत्ता **"जसे आहे जेथे आहे तत्वाने" व "जसे** आहे जे आहे तत्वाने" तसेच "कुठल्याही दायित्वाच्या जबाबदारी शिवाय" खरेदी करण्यासाठी जनता/ इच्छ्क बोलीदार यांच्याकडून मोहरबंद प्रस्ताव

लिलावाचे ठिकाण : वसुली - विधी विमाग , तळ मजला , रिमझीम प्रिमाईसेस , ब्राम्हण विद्यालय समीर , विष्णु नगर , नौपाडा , ठाणे (पश्चिम) - ४००६०२)

स्थावर मालमत्ता/ मिळकतीचे वर्णन	राखीव किमत	इसारा अनामत	मिळकतीची	लिलावाची	कर्जदार / गहाणदाराचे	कर्जबाकी रक्कम
	(रुपयात)	रक्कम	तपासणी	तारीख व वेळ	नाव	(दि. ३०/०६/२०२४
		(रुपयात)				अखेर)
व्यावसायिक गाळा नं. ३, (क्षेत्रफळ	-/٥٥٥,٥٥٥/	-/٥٥٥,٥٥٥/	१२/०८/२०२४	39/0८/२०२४	मे . महाराष्ट्र ब्युटी सेंटर	₹.
१६० चौ .फुट) तळ मजला , वेद पाठक			रोजी स.	रोजी स.	(प्रोप्रा. मोहम्मद	9,2६,९३,५३०.९३
हाऊस , सर्वे नं . ५९/अ , टिका नं . २ ,			99.३० ते दु.	११.३० वा.	झुल्फीकार दिलशाद	अधिक
चेंदणी कोळीवाडा, राघोबा शंकर			৭.३० वा.		अलवी)	दि .०१/०७/२०२४
रोड , ठाणे (पश्चिम) - ४००६०५						पासुनचे व्याज
(मालक श्री. मोहम्मद झुल्फीकार						
दिलशाद अलबी)						

9) लिलावाच्या अटी , शर्ती व इतर माहिती असलेली बोली प्रपत्रे छाणे भारत सहकारी बैंकेच्या वसुली व विधी विमागातून कार्यालयीन वेळेत प्राप्त करता येतील . २) उपरोक्त स्थावर मिळकतीचा जाहीर लिलाव "जसे आहे जेथे आहे तत्वाने" व "जसे आहे जे आहे तत्वाने" तसेच "कुठत्याही दायित्वाच्या जबाबदारी शिवाय" विक्री करण्यात येणार असून , बँकेच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही दावे , शुल्क , इ. बाबत पडताळणी करुन घ्यावी . ३) उक्त मालमत्ता हस्तांतरीत करण्याचा संपुर्ण खर्च तसेच मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, सोसायटी मेंटेनन्स, मालमत्ता कर, वीज बिल व मविष्यात येणारा इतर खर्च खरेदीदाराने अदा करावयाचे आहेत. उक्त मालमत्तेवर आजपर्यंत असलेल्या थकबाकी संदर्मात कोणतीही जाणकारी नसून, अशी कोणतीही थकबाकी असल्यास ती रण्याची जबाबदारी यशस्वी बोलीदार यांची असेल. ४) इच्छूक बोलीदार/प्रस्तावकर्ते यांनी मिळकतीची तसेच कागदपत्रांची पहाणी/तपासणी करुन घ्यावी ५) इच्छुक बोलीदारांनी बोली अर्ज/प्रस्ताव दि. ३०/०८/२०२४ रोजी सार्य. ५.०० वा. पर्यंत इसारा रक्कमेच्या राष्ट्रीयकृत/खाजगी तसेच शेड्युल्ड बॅकेच्या पे.ऑर्डर/डी.डी. सह किवा एन.इ.एफ.टी./आर.टी.जी.एस. द्वारे आपल्या मोहोरबंद निविदा/बोली ठाणे भारत सहकारी बॅकेच्या वसुली व विधी विभागातून नमा करांच्यात. ६) राखीव किमती खालील प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत व जमा केलेली इसारा रक्कम जप्त करण्यात येईल . ७) जमा झालेल्य मोहोरबंद निविदा/बोली प्राधिकृत अधिकारी दि. ३९/०८/२०२४ रोजी स. ९९.३० वा. उपस्थित इच्छूक बोलीदार/प्रस्तावकर्ते यांचे समक्ष लिलावाच्या ठिकाणी उघडण्यात येतील. इच्छूक बोलीदार/प्रस्तावकर्ते यांना त्यांच्या बोली/प्रस्ताव रु. ९,००,०००/- ने वाढविण्याची संधी देण्यात येईल. ८) यशस्वी बोलीदार/प्रस्तावकर्त्यांनी राखीव किमतीच्या १५ टक्के रक्कम लिलावाच्या दिवशी जमा करावी व उर्वरित बोली रक्कम लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत जमा करावयाची आहे. ९) यशस्वी बोलीदारांनी लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांत उर्वरित बोली स्कक्प प्रदान करण्यात कसूर केल्यास, जमा केलेली इसारा रक्कम व राखीव किमंतीच्या १५ टक्के जमा केलेली स्कक्प जप्त केली जाईल व उक्त मालमत्तेची विक्री पुन्हा नव्याने जाहीर लिलावाद्वारे केली नाईल. ९०) कोणतेही कारण न देता कोणतीही किवा सर्व निविदा फेटाळण्याची आणि/ किवा निविदा उघडण्याची आणि/ किवा विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचे अधिकार तसेच लिलाव रद करण्याचे सर्व अधिकार प्राधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत .११) लिलावातून प्राप्त झालेली रक्का कर्ज खात्यात जमा करण्याचा अधिकार बँक राखून ठेवत आहे .

दिनांक : २९/०७/२०२४ ठिकाण : ठाणे

प्राधिकृत अधिकारी टाणे भारत सहकारी बँक लि., टाणे

प्राधिकत अधिकार्र

युनियन बँक ऑफ इंडिय



हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः २१वा मजला, वन युनीटी सेंटर, सेनापती बापट मार्ग, प्रमादेवी, मुंबई – ४०० ०१३. दुरध्वनी: +९१ २२ ६९४७७०००/६९४७७१५०, फॅक्स: +९१ २२ ६९४७७००१/६९४७७०९०. इमेल: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 | वेबसाईट: www.hindalco.com

६५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

या द्वारे सूचित करण्यात येत आहे की एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांची ६५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इत्तर दुक-आव्य माध्यमे (''व्हीसी/ओएवीएम') यांच्याद्वारे गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता (भारतीय प्रमाण बेळ) घेण्यात येईल. समेचे डीम्ड स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल. कंपनी कायदा २०१३ (''दि ॲक्ट'') आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम याखाली लागू होणाऱ्या तरतुदी, कंपनी बाबींचे मंत्रालय, भारत सरकार आणि सेबी यांनी यासंदर्भात सादर केलेल्या लागू होणाऱ्या सर्व सक्युंलर्स बरोबर वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटिज् ऑण्ड एक्स्वेज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी') (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेय्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टींग रेयुलेशन्स') मधील तरतुदी यांच्या अनुसार आयोजन करण्यात येईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहमागी होणाऱ्या सदस्यांचा कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरमच उद्देशाने विचार केला जाईल.

लागू, संबंधित सक्युंलसंच्या अनुसार, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी एकात्मिक वार्षिक अहवाल सोमवार, २९ जुलै, २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे सर्व भागधारकांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'')/डिमॉझिटरीज कडे नोंदविलेले आहेत अशा समासदांना पाठविण्यात आले आहेत.

सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल येथे देखील उपलब्ध आहेत:

अ) कंपनीची वेबसाईट <u>www.hindalco.com</u>

स्थळ : मुंबई

तारीख : 29 जुलै, 2024

ब) स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड (''बीएसई'') आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''एनएसई'') यांच्या वेबसाईट्स अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> यांच्यामधील संबंधित विभाग, आणि

क) आरटीएची वेबसाईट https://instavote.linkinlime.co.in/

बजावण्याची सविधा उपलब्ध करून देण्यात आनंद होत आहे.

समेत हस्तांतरित केल्या जाणाऱ्या व्यवसायाच्या मुद्यांशी संबंधित कागदपत्रे एजीएमच्या सूचनेतील अनु. क्र. ७ मध्ये दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे तपासणीसार्ट

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ("नियम") च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ नुसार, २०१४ ("नियम") मध्ये केल्याप्रमाणे, आणि सेबी द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण समेवरील सेबी सूची विनियम आणि सचिवीय मानकांचे नियमन ४४ इन्स्टिट्यूट ऑफ कॅपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, कंपनीला आपल्या सभासदाना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएममध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांवर मतदानांचा हक

कंपनीने एजीएमच्या ठिकाणापेक्षा इतर कोणत्याही ठिकाणांहून (''रिमोट ई-व्होटींग'') एजीएम पूर्वी आणि एजीएम दरम्यान (''एजीएमच्या वेळी ई-व्होटींग') अशा दोन्ही बेळेस ई-व्होटींग सुविधा पुरविष्यासाठी आरटीए च्या सेवा घेतलेल्या आहेत. सेबी सर्वयुंलर क्र. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 दिनांकीत ९ डिसेंबर, २०२० अनुसार सर्व 'वैयक्तिक डिमॅट खातेधारकांना' त्यांच्या डिमॅट खाते/डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट्स/डिपॉझिटरीज यांच्य वेबसाईट्सद्वारे एका सिंगल लॉगइन क्रेडेन्शियल्स पद्धतीने देखील ई-व्होटींग प्रक्रिया कार्यरत करुन देण्यात येईल. रिमोट ई-व्होटींग आणि विविध पद्धतीनी वार्षिक सर्वसाधारण समेच्या ठिकाणी करावयाचे मतदान यांची प्रक्रिया आणि पद्धती वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे आणि र्त कंपनीच्या वेबसाईट www.hindalco.com वर देखील उपलब्ध आहे.

सूचनेचा माग असणान्या रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान न केलेले आणि व्हीसी/ओएवीएम द्वारे समेला उपस्थित असणारे, तसेच अन्य कोणत्याही कारणाने उपस्थित राहण्यास प्रतिबंध न केलेले समासद, एजीएमच्या वेळेस पुरविण्यात आलेल्या ई-व्होटींगद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण समेपूर्वी रिमोट ई-व्होटींगच्या माध्यमातून मतदान केले असेल त्यांना वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहता येईल परंतु त्यांना

सभासदांची रिमोट ई-व्होटींगदारे तसेच वार्षिक सर्वसाधारण समेत मतदान करण्याची योग्यता ठखिण्याची अंतिम तारीख शक्रवार, १६ ऑगस्ट. २०२४ आहे. रिमोट ई-व्होटींग सोमवार, दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (मारतीय प्रमाण वेळेनुसार) सुरू होईल आणि बुधवार, दिनांक २१ ऑगस्ट, २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) संपेल. त्यानंतर रिमोट ई-व्होटींग मौड्यूल डिसेबल करतील. सदस्याने एकदा मतदान केल्यावर त्याला/तिला आपले मत बदलता येणार नाही. ज्या व्यक्तिनी वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना पाठविल्यानंतर सममाग प्राप्त केले असतील आणि अंतिम दिनांक म्हणजेच शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ रोजी भागधारक असतील ते सूचनेमध्ये तपशीलवार नमूद केल्यानुसार रिमोट ई-व्होटींग प्रक्रियेचे अनुसरण करू शकतील.

िकंट स्वरूपात प्रतिभूती (सिक्युरीटीज्) धारणा असणारे भागधारक/समासद यांना डिमॉझिटरी म्हणजेच एनएसडिएल/सीडीएसएल यांच्या मार्फत लॉगङ्न करण्याच्या संबंधात कोणत्याही समस्या आल्यास ते खाली दिलेल्या कोणत्याही हेल्पडेस्क बरोबर संपर्क साधू शकतात.

l	लॉगइनचा प्रकार	हेल्पडेस्कचा तपशील
	एनएसडिएल कडे डिमॅट स्वरूपात प्रतिभूती धारणा असणारे स्वतंत्र सभासद	लॉगड्न बाबत कोणत्याही तांत्रिक समस्या असणारे समास्य <u>svoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून एनएसडिएल बरोबर संपर्क साथू शकतात किंवा ०२२ – ४८८६ ७००० आणि ०२२ – २४९९ ७००० वर दूरध्वनी करू शकतात.
	सीडीएसएल कडे ह्मिंट स्वरूपात प्रतिभूती धारणा असणारे स्वतंत्र समासद	लॉगड्न बाबत कोणरयाही तांत्रिक समस्या असणारे समासद helpdesk.evoting@edslindia.com वर किनंती पाठवून सीडीएसएल बरोबर संपर्क साधू शकतात किंवा विनामूल्य क्र.: १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करू शकतात.

जर छापील स्करूपात प्रतिभूती धारण करणारे भागधारक/सभासद/संस्थात्मक भागधारक यांना ई-व्होटींगबाबत कोणत्याही शंका असतील तर ते वारंवा विचारले जाणारे ('प्रश्न') आणि इन्स्टा वोट ई-व्होटींग मॅन्युअल https://instavole.linkintime.co.in वर उपलब्ध असणारे पाहू शक्तात. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, कृपया श्री राजीव रंजन, सहाय्यक उपाध्यक्ष – ई-व्होटिंग, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०००८३ येथे ई-मेल : enotices@linkintime.co.in वर किवा दूरध्वनी: ०२२ ४९१८ ६००० वर संपर्क साधा.

ज्या भागधारकांना सभा सुरू असताना आपले विचार व्यक्त करण्याची/प्रश्न विचारण्याची इच्छा असेल अशा समासदांनी आपले नाव, हिमेंट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक इत्यादी नमूद करून सभेच्या दिक्सापूर्वी; म्हणजेच शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ पूर्वी कमीत कमी ७ (सात) दिवस आधी विनंती पाठवून वक्ता म्हणून hillnvestors@adityabiria.com वर नोंदणी करावी. ज्या भागधारकांनी वक्ता म्हणून आपर्ल नोंदणी केली असेल त्यांनाच एजीएमच्या वेळेस आपले विचार मांडण्याची/प्रश्न विचारण्याची परवानगी असेल.

सभासदांना त्यांच्या रिमोट ई-व्होटींगच्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून लिंक इनटाईमची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in/ कर लॉग इन करून एजीएमच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

सभासदांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी एजीएमच्या सुचनेमध्ये नमृद् केलेल्या नोंदी विशेषतः एजीएममध्ये भाग घेण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान करण्याची आणि एजीएम मध्ये मतदान करण्याची पध्दती याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

एजीएमचा निकाल सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत घोषित केला जाईल आणि कंपनीच्या **www.hindaico.com** वर आस्टीए च्या वेबसाइट https://instayote.linkintime.co.in/ वर छाननी अहवालासोबत ठेवला जाईल आणि बीएसई आणि एनएसई ला कळविण्यात येईल.

गीतिका आनंद

हिंडाल्को इंडस्टीज लिमिटेड करीता

(कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर)

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बैंक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र-बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

नेम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२, कलम १३ (१२) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एप्कोर्सिट) रूल्स. २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

क्रमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, केर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आले मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमृद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि का पित्रकरीषी कामगढ़ आहेता कोमबादी जावता हा आसारी आसारी अस वैक विधिनेत्रका शासभा और

लपरा	मळकतारा। करण्यात जालला काणताहा व्यवहार हा जा	यसाजायसाजाय बका लामटङ्ख्या माराजयान राहाल.		
अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
			सूचनेतील रक्कम (रू.)	
٤.	प्रवीण फुलपगारे आणि सुशीला विनायक	फ्लॅट क्र. ३०१, स्टिल्टअप दुसरा मजला, विमल हाईटुस	एप्रिल ०२, २०२४	नाशिक
	फुलपगारे-एलबीएनएएस००००५२००७७१	अपार्टमेंट, प्लॉट क्र. ५, सर्व्हें क्र. ४४/४, सिटी सर्व्हें क्र.	रु. २१,१०,२१०/-	
		१७६२, मौजे देवपूर, श्री कृष्ण मंदिराच्या मागे, अजय		
		नागे, महाराष्ट्र, धुळे- ४२४००२/जुलै २४, २०२४		
٦.	नाना भास्कर पाटील आणि रत्नाबाई नानाभाऊ	प्लॉट क्र. ११, दक्षिण बाजू, सर्व्हे क्र. १०६/२-३, सिटी	जानेवारी १६,२०२४	धुळे
	पाटील-एलबीडीएचयू००००५८००५३८ आणि	सर्व्हें क्र. ७९१४, मौजे देवपूर, तिरुपती नगर, बिलाडी रोड,	₹.	
	एलबीडीएचयू००००५८००५४१	महाराष्ट्र, धुळे- ४२४००२/जुलै २४, २०२४	१३,६१,९३६.५५/-	
वरील	- नमट कर्जटार /हमीटारांस शाटारे ३० टिवसांत रकमेचा भर	णा करण्यास सचना देण्यात येत आहे. अन्यथा गहाण मिळकती सि	क्यपिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) स	ल्म २००

च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. दिनांक : जलै ३०. २०२४

्स्थळ : नाशिक आणि धळे

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

🗫 Chola

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय येथे: चोला क्रेस्ट, ३रा मजला, सी५४ आणि सी५५, सुपर बी-४, थिरू वि का इंडस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तुम्ही खालील नमुद कर्जदार/गृहाणबटदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीने सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियत ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत तमच्या विरोधात कार्यवाही सरु केली आहे आणि की, कर्जदारांच्य थकबाकीकरिता रजिस्टर्ड पोस्ट पोचपावती द्वारे तुम्हाला पाठविलेली ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना न बजावता परत आली आहे. त्यामुळ तुम्हाला सदर प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसात सूचना घेण्यासाठी आणि सदर कर्ज खात्यासमोर नमुद केलेल्या थकीत कर्ज रकमेसह उपार्जित -व्याज चुकते करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास कंपनी व्याज आणि खर्चासह तिची थकबाकी वसुल करण्यासाठी खालील नमुद तारणांवर अंमलबजावणी करून ऑक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अंतर्गत तिचे अधिकार वापरून तुमच्या विरोधात कार्यवाही करेल हे नमुद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला पाठविलेली सदर सूचना ही कंपनीला उपलब्ध कोणत्याही अन्य उपायांना बाधा येऊ न देता आहे.

3	अ. कज खात क्र. आण कजदाराचे नाव	कज रक्षम	मागणा सूचना ताराख
ब्र	क्र. आणि पत्ता		आणि थकबाकी रक्कम
?	मंजुरी क्र./कर्ज क्र.२४८/टीएल/२०२३-२४/ इंएफ०१एडब्स्यूर्व १. मे. जनई एंटरप्रायजेस, (कजंदार), प्लॉट क्र.एल१८/४ औरंगाबाद-४३१००१. २. सी. शीला हरिश्चंद्र घाटकर, (सह-कजंदार) एलॉट क्र.डी २८, मंगलयोग, एन-४, सिडको, औरंगाबाद-४३१००१. ३. श्री. मंगेश हरिश्चंद्र घाटकर, (सह-कजंदार) पलंट क्र.३०१, विंग के, रोझ आयर्कान, कुणाल आयर्कोन रोड, पिंपळेसीदागर, पुणे-४११०२७.	ে, एमआयडीसी, वाळुंज, रु. ४०,४६,४९४/-	११.०७.२०२४ आणि इ. २६,९८,२३५/ – १०.०७.२०२४ रोजीस त्यावरील पुढील व्याज

जंगम मालमत्तेचे परिशिष्टः **बाब १**: कॅपल - सी१५ - एसकेय कोल्ड प्रेस - १०० टन, **बाब २:** कॅपल-एससीएम वर्तळाकरा साव/पॅनेल ने नोव्हा पाहिले एस१४०० बीआर-आर००१५०१. **बाब ३**: कॅपल - एससीएम ऑटोमॅटिक एजबँडर एमई ४०टीआर (आर००४२०१), **बाब ४**: कॅपल - विटाप सिंगल हेड बोरिंग अल्का २१ क्लासिस. **बाब ५: कॅपल** – डबल बॅग मोबाईल डस्ट कलेक्टर ३ एचपी. **बाब ६**: कॅपल – सी पी ७.५ टॅंक माउंटेड स्क्रू कंप्रेसर. **बाब ७** कॅपल - स्टॅबिलायझर २० केव्हीए - ३ फेज. **बाब ८:** जॅक मशिनरी - सीएनसी राउटर एटीसी

₹.	मंजुरी क्र./कर्ज क्र.१९६१/टीएल/२०२३-२४/ टीएल०१टीएनए०००००५५७७१ २. मे. ग्लोबल इन्बेंट एंटरप्राइजेस, (कर्जदार) एफबी १६१, पहिला मजला, हाय स्ट्रीट कॉर्पोरेट, कापूरबावाडी अंक्शन, ठाणे पश्चिम-४००६०७. २. श्री. किरण पंकज भानुशाली (सह-कर्जदार) क.२४०२, बिल्डिंग १६, ट्रिनिटी हिल्स सीएचएसएल, घोडबंदर रोड, हाबरे सिटी, ठाणे-४००६१५. ३. सी. हेमलता पंकज भानुशाली, (सह-कर्जदार) क्र.२४०२, बिल्डिंग १६, ट्रिनिटी हिल्स सीएचएसएल, घोडबंदर रोड, हाबरे सिटी, ठाणे-४००६१५.	रु. ८०,७०,८५०/-	११.०७.२०२४ आणि रु. ८५,०८,१६४/– ११.०७.२०२४ रोजीस त्यावरील पुढील व्याज	
	 सा. हमलता पकन भानुशाला, (सह-कजदार) क्र.१४०२, बिल्डिंग १६, द्रिनिटी हिल्स सीएचएसएल, घोडबंदर रोड, हावरे सिटी, ठाणे-४००६१५. भे. प्रीत स्नॅक्स (सह-कजंदार), शॉप क्र.१, शकील चाळ, हॉली फॅमिली स्कुल जवळ, जी.बी.रोड, ठाणे-४००६०७. 		त्यावरील पुढील व्याज	

स्थावर मिळकतीचे वर्णनः कासारवडवली घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम), चे गावः वडवली, तालुका आणि जिल्हा ठाणे-४००६०७ येथे स्थित जिमन धारक सर्व्हें क्र.१९, हिस्सा क्र.१, ३, ८, ९, ११, १२, १३, १५, १६ ते २४, २६ ते ३१, सर्व्हें क्र.२०, हिस्सा क्र.३,४,५,६,७,८ आणि ९, सर्व्हे क्र.२१, हिस्सा क्र.१२, १०, १४, १६,१९,२०,२१, सर्व्हे क्र.२२, हिस्सा क्र.१,७, सर्व्हे क्र.२३, हिस्सा क्र.२ए, ३ए, ४ वर बांधकमित ट्रिनिटी हिल्स सीएचएसएल अंशा ज्ञात सोसायटी आणि हावरे सिटी अशा ज्ञात निवासी कम कमर्शिकल कॉम्प्लेक्स मधील फेज २, टाईप ई, बिल्डिंग क्र.१६ मधील, २४वा मजला वर, फ्लॅट धारक क्र.२४०२ मोजमापित एका मर्यादेपर्यंत ७१८ चौ.फू. (चटई क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग.

दिनांक : ३०.०७.२०२४, प्राधिकृत अधिकार चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड ठिकाणः चेन्नई

🙏 AXIS BANK LTD.

नोंदणीकृत कार्यालय :- ऑक्सिस बँक लि., ''त्रिशुल'', 3रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एलिब्रिज जवळ, अहमदाबाद - 380006. शाखेचा पत्ता - ॲक्सिस बॅंक लि., तिसरा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी -1, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया, मुगलासन रोड, ऐरोली, नवी मुबंई - 400708

(नियम ८(१) **ताबा सूचना**

ज्याअर्थी, खाली सही करणार ॲक्सिस बँक लि, चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने वित्तीय प्रतिभूतीकरण व पुनर्रचना आणि प्रतिभूती अंमलबजावणी अधिनियम 2002 च्या अंतर्गत तसेच प्रतिभूती हिताधिकार (येथे ''सांगित कायदा" म्हणून संदर्भित) आणि सुरक्षा हित (अमलबजावणी)नियमावली २००२ च्या (नियम ३) सह वाचल्या जाणाऱ्या कलम १३(१२) अंतर्गत खाली नमृद केलेल्या कर्जदार 🗸 गहाणदारांना . गोटीसमध्ये नमूदं केलेल्या एकूण थकबाकीची परतफंड करण्याची 13 (2) मागणी सूचनेनुसार 60 दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उद्देश्याने सुचना दिली होती.

खाली नमूद कर्जवार / जमानतवार / गहाणदार यांनी खालील नमूद रक्कमेची परतफेड न केल्यामुळे एतद् व्दारा खाली नमूद कर्जदार / जमानतवार / गहाणदार / जमानतवार आणि सर्व सामान्य जनतेला सूचित करण्यात येते की खालील सही करणा-यांनी उक्त नियमावली सह ाचल्या जाणा-या आणि उक्त अबिनियमाच्या कलम 13 उपकलम (४) च्या सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रूल्स 2002 अंतर्गत प्रदान केलेल्या अबिकाराच वापर करून बँकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा बँकेने घेतला आहे.

विशेष करून कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला एतद् व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता ताकीद दिली जात आहे तसेय पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेयेणे ऑक्सिस बँक लि, व्याजासह इतर प्रभाराधिन राहील सुरक्षित मा पूर्तता करण्यासाठी कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तस्तुदीसाठी कर्जदाराचे विशेष लक्ष आमंत्रित केले आहे.

अ. फ.		थकबाकी रक्कम रु.	नागणा सूचनया तारिख ताब्याची तारिख
	कर्ज खाते नं.	रु. 27,71,956/- (रुपये सत्तावीस लाख एकाहत्तर हजार	28.04.2021
	PHR032701901825/LTR032702727083 1) राकेश रामप्रकाश शर्मा (कर्जदार / गहाणदार)	नऊशे छपन्न फकत) 16.04.2021 रोजी देय रक्कम आणि त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केल्याच्या तारखेपर्यतचे सर्व खर्च, शुल्क आणि खर्च	24-07-2024

फ्लॅट नं. 306, तिसरा मजला, बी विंग, बिल्डींग टाइप VI फेस-I मध्ये, ऑक्सफोर्ड, मोहन सुर्बूरबिया नावाने ओळखली जाणारी बिल्डींग, रा. गाव कोहोज येथे स्थित, अंबेरनाथ (पश्चिम) – 421501. ता. अंबेरनाथ, जि. ठाणें. क्षेत्रफळ :- 49.14 चौ. मी. कार्पेट

	•		
	कर्ज खाते नं. PHR000404591706	रु. 24,40,828/- (रुपये चोवीस लाख चा:श्रीस हजार	27.08.2021
	1) जितेंद्र बी. शिंदे (कर्जदार ⁄ गहाणदार), 2) भाम्या जितेंद्र शिंदे	आठशे सव्वीस फक्त) 20.08.2021 रोजी देय रक्कम आणि त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेच	24-07-2024
	८) नान्या ।जराङ्ग ।सय (कर्जदार / गहाणदार / जमानतदार / जीपीओए)	पेमेंट केल्याच्या तारखेपर्यंतचे सर्व खर्च, शुल्क आणि खर्च	
	फलॅट नं 301 बॅलेट टिंग निसरा सजला बिल्हींग टा	। हए सी1 शारवानी अरिगाना नावाने ओळखळी जाणारी बिळर्ट	। ग्रेगसर्वे सं133

हिस्सा नं. 1 (पिटी), रा. गाव चिखलोली र	येथे स्थित, बारवी डूम रोड, अंबेरनाथ (पश्चिम), ठाणे 42	२१५०१. क्षेत्रफळ ३९४ चौ. फूट.
ांक : 24-07-2024 गण : अंबेरनाष्य	(मजकरात संविग्यता असल्यास इंग्रजी मजकर ग्राह्म मानावा.)	अधिकृत अधिकारी ॲक्सिस बँक लि.

ई-लिलाव विक्री सचना

एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

सीआयएन : यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ रिटेल सेंट्रल आणि नोंदणी कार्यालय: एडलवैस हाऊस, सीटीएस रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८

सिक्यरिटायञ्जेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाशियल ॲसेट्स ॲण्ड एप्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (''रुल्स'') च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर तारण मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

<mark>की, पिरामल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड</mark> (यानंतर मूळ धनको/पीसीएचएफएल असा उल्लेख) ने सरफैसी ऑक्टच्या कलम ५ अंतर्गत दिनांक ३०-०९-२०२२ रोजीच्य भिहस्तांकन करारानसार **इएआरसी टस्ट एससी - ४७७** चे टस्टी म्हणन तिच्या क्षमतेत तिची मालकी/कृती वर एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड (यानंतर ''**ईएआरसी** भसा उल्लेख) कडे वित्तीय मत्ता अभिहस्तांकीत केल्या आहे. ईएआस्सी पीसीएचएफएलच्या जागी आली आहे आणि त्यातील तारण हितसेबंध, हमी, तारणांसह वित्तीय मत्तेच्या संदर्भात गीसीएचएफएल चे सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध कर्जदारांनी घेतलेल्या वित्तीय सहाय्याच्या संदर्भात ईएआरसी मध्ये विहित झाले आहेत आणि ईएआरसी तारण धनको म्हण-

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना यादारे १५ दिवसांची यादारे सचना देण्यात येते की. खालील विणिलेल्या स्थावर तारण मता या तारण धनकोंच्या नावे महाण आहेत त्यांचा कव्या आधिकृत अधिकारी (प्रा. अ.) नी घेतला आहे त्या कर्जार/सहकर्जात वर्षा आहेत त्यांचा कव्या प्रिकृत अधिकारी (प्रा. अ.) नी घेतला आहे त्या कर्जार/सहकर्जात आणि प्रतीरा यांचेकहूद हएआसीला प्राप्त झालेले कोणतेही पैसे वचा करन त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च /परिव्ययसह एकत्रित ईएआरसी ला थकीत येथील खालील नमूद रकमेच्या वसुलीकरिता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि 'जे काहि आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. मिळकतीकरिता राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खाली नमूद केलेली आहे.

लिलाजाकारता ठजलाच्या तारच नताचा त्वशाल.									
अु.	कर्जखातेक.	कर्जदार/	विश्वस्त	बँक आणि शाखेचे	26-00-5058	राखीव किंमत	इसारा अनामत	लिलावाची	कब्जाचा
क्र.		सह कर्जदाराचे नाव	नाव	नाव, खाते क्रमांक	रोजीस एकूण	(भा. रु.)	रक्रम (इअर)	तारीख	प्रकार
				आणि	थकीत रक्कम		(भा. रु. मध्ये)	आणि वेळ	
				आयएफएससी कोड					
१	१०९००००६५०/	१. अंजनीकुमार	ईएआरसी	आयसीआयसीआ	रु.	रु.	₹.	२१.०८.२०२४	प्रत्यक्ष
	पीसीएचएफएल	भागिरथी यादव	-ट्रस्ट-	य बँक लि.,	36,67,680.79	११,००,०००/-	8,80,000/-	स. ११.३०	कञ्जा
		(कर्जदार),	एससी-	नरिमन पॉईंट:				वा.	
		२. अंजु अंजनीकुमार	୪७७	०००४०५१३५२९१					
		यादव (सह-कर्जदार)		ICIC0000004					1
				·	•			·	

ामळ	मळकताच वणनः फ्लट ऋ. ०४, तळ मजला, बिल्डग ऋ. ७, तुळसा दशन, ममदापूर, नरळ, ठाण–४१०२०१, शहरः रायगड, राज्य महाराष्ट्र, ापनकाडः ४१०२०१									
१	\000009\$0	१. नितिन पी. विचारे	ईएआरसी	आयसीआयसीआय	ਨ .	ਲ.	ਨ .	२१.०८.२०२४	प्रत्यक्ष	
	पीसीएचएफएल	(कर्जदार), २. स्वाती	-ट्रस्ट-	बँक लि., नरिमन	४०,०५,६८९.०४	११,१०,०००/-	8,88,000/-	द्. १२.३० वा.		
		नितिन विचारे (सह-	एससी-	पॉईंट:						
		कर्जदार), ३.	ઇહાઇ	(000804834898)						

मिळकतीचे वर्णनः कर्जत नगरपरिषदेच्या हहीतील गाव भिसेगाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, पिनकोड: ४१०२०१ येथे स्थित सब्हें क्र. ४३सी/१ए/२बी, प्लॉट क्र. ७ वर बाधलेल 'वंदावन'' अशा ज्ञात इमारतीमधील क्षेत्र मोजमापित ३७० चौ.फू. (चर्र्ड क्षेत्र), ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १६.(यानंतर संक्षेपाकरिता आणि सोईकरिता ''सदर फ्लॅट'' असा उक्लेख)

	**								
लिलावाच्या प्रक्रियेसंबंधित महत्वाची माहिती									
8	१ सर्व डिमांड ड्राफ्ट (डीडी) मुंबई येथे देय आणि वरील नमूद ट्रस्टच्या नावातील काढण्यात यावा.								
5	इअर सादर करण्याची अंतिम तारीख	लिलावाच्या तारखेपूर्वी १ दिवस अगोदर प्राप्त असावी							
3	बोलीचे सादरीकरणाकरिता ठिकाण	१ला मजला, एडलवैस हाऊस, सीटीएस रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८							
8	लिलावाचे ठिकाण (लिलावासाठी वेबसाईट)	ई-लिलाव (<u>https://auction.edelweissarc.in</u>)							
ધ	संपर्क तपशिल	टोल फ्री क्रमांक: १८०० २६६ ६५४०							
Ę	मिळकतीचे निरिक्षणाचे तारीख आणि वेळ	आगाऊ वेळ ठरवुन							
विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया ईएआरसी ची वेबसाईट म्हणजेच https://auction.edelweissarc.in मध्ये दिलेल्या लिंक चा संदर्भ घ्यावा.									

ठिकाण: मुंबई सही/- प्राधिकृत अधिकार दिनांक: ३०.०७.२०२४ एडलवैस ऑसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड करीत

Edelweiss

एनआरआरए च्या अभिहस्तांकनाकरिता स्वारस्याची अभिव्यक्ती रसोया प्रोटिन्स लिमिटेड - समापनातील

(सीआयएन- एल१५१४३एमएच१९९२पीएलसी०६६६२) रम.ए. क्र. १२३५ सन २०१८ आणि आय.ए. क्र. २२३४ सन २०२४ (खटला अधिकार समाविष्टीत सर्व अधिका आणि हितसंबंध) धारक इन्सॉल्वन्सी ॲण्ड-बकप्टीसी कोड. २०१६ च्या कलम ४३. ४५ आणि ६६ आणि राष्ट्रीय आण हिततबया नारक इस्तारचन्ता अण्ड बकुण्टाता काड, २०१६ च्या कराम ३३, ४४ आण दर आण राष्ट्रा कंपनी विधा न्यायाधिकरण नियम, २०१६ च्या नियम १९ अन्तये व्यवहार अनुप्रयोग समाविष्टीत ''जे आहे जेर्ड आहे, जे काही आहे तेर्थे आहे आणि विनाअवलंब तत्त्वादा'' आयीबीआय तिकिडेशन प्रोसेस रेप्युरोगस्त २०१६ च्या रेग्युलेशन ३७ए सहवाचता रेग्युलेशन ४४ए (आयबीसी,२०१६ च्या व्याप्तीत) अन्वये रसोया प्रोटिन लिमिटेडच्या प्रकरणात सहज मिळणायोग्य नसलेली मत्ता <mark>(''एनआरआरए'')</mark> च्या अभिहस्तांकन करिता ईओआर

इच्छुक पक्षकारांनी त्यांचे प्रस्ताव १९.०७.२०२४ पर्यंत अधोस्वाक्षरीकारांकडे सादर करावे. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे केवायसी पडताळणीच्या अधीन योग्य परिश्रम करिता इच्छुक पक्षकारांशी वितरित केले जाईल. अभिहस्तांकन आयबीसी, २०१६, त्या अंतर्गत बनविलेले रेखुलेशन्स आणि प्रक्रिया दस्तावेजांच्या तरतुदी नुसार लागू असेल. पुढील तपशीलाकरिता आणि प्रक्रिया रस्तावेज मिळविण्याकरिता कृपया वेबसाईट https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/rasoya-protein-limited

टीप: – सदर ईओआय जारी करणे प्रस्तावावर दिलेल्या कंपनीच्या मत्ते करिता अर्जदार/अभिहस्तांकिती/हस्तांतरिर्त

यांना निवडणे किंवा प्राधान्य दिलेले अर्जदार/अभिहस्तांकिती/हस्तांतरिती यांची नियक्ती करण्यास बांधील आहे याचा अर्थ होत नाही. परिसमापक स्टेकहोल्डर कन्सलटेशन समितीशी सल्लामसलत मध्ये सर्व किंवा कोणताही प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

दिनांकः २९ जुलै, २०२४ ठिकाणः नवी दिल्ली – परिसमापव रसोया प्रोटिन्स लिमिटेड आयपी नोंदणी. क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००११८/२०१७-२०१८/१०२५३)

नोंदणीकृत पत्ता:- ई-१०ए, खालचा तळ मजला, कैलाश कॉलनी, नवी दिल्ली - ११००४८ पत्ताः - पहिला मजला, ६४, ओखला इस्टेट, फेज III, मोदी मिलच्या मागे, नवी दिल्ली - ११००२० ईमेल: rasoyaprotein@aaainsolvency.com; <u>assetsale1@aaainsolvency.com</u>

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील याखाली लिहिलेल्या अनुसूचीमध मधिक तपशीलवारपणे वर्णन केलेली, सर्व बोजे आणि प्रभारापासून मुक्त असलेली निवार सदिनका आणि समभाग, लोन स्टॉक बॉण्ड्स **श्री. श्रीराम कृष्णस्वामी**, राहणार २३१, इव्हन एह, सें. डेव्हिड्स, पीए १९०८७, यूएसए ("**विकेते**") यांच्याकडून संपादित/खरेदी करण्यार हच्छुक आहेत.

सदर जागा किंवा तिच्या कोणत्याही भागा/भागांच्या संदर्भात विकी, देवाणघेवाण, भाहेपडी, पोट नाहेपड़ी. नियक्ती. गहाणवट. प्रभार. धारणधिकार. उत्तराधिकार. भेट. देखभाल. वहिवाट. न्यार गडेकरू, पोट-भाडेकरू, परवाना, भोगवटा, ताबा, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंव भादेश, कंत्राट/करार, विकास अधिकार, भागिदार, कोणतेही लिखित आणि/किंवा व्यवस्था या मार्ग केंवा अन्यथा कोणत्याही इतर मार्जे कोणताही हक्क, शीर्षक, लाभ, हितसबंध, दावा किंवा मागण असणाऱ्या कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था समाविष्ट असणाऱ्या सर्व संस्था/व्यक्तींनी यांनी याद्वा चाबाबत सहाय्यक कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकार यांना खाली लिहिलेल म्ता आणि ईमेल आयडीवर, येथील दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सूचित करावे, अरे r केल्यास असा दावा, शीर्षक, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी, जर असल्यास, सोडून दिले आणि/किंवा गुंडाळून ठेवले असे समजण्यात येईल आणि आमचे अशील व्यवहार सुरू करतील वरील संदर्भित अनुसूची

(जागेचे वर्णन)

i) न्यू गुलिस्तान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड **("संस्था")** द्वारे पारित दिनांक नोट्हेंबर, १९६३ रोजीच्या भाग प्रमाणपत्र क्र. एस/०१८ मध्ये समाविष्ट हिस्टिव्हिट्ह क्र. १३०४ १४०२ (दोन्ही समाविष्ट) धारण केलेले रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) प्रत्येकी दर्शनी मुल्य नसणारे ते सर्व ९५ (पंचाण्णव) पूर्णतः भरणा केलेले समभाग, (ii) संस्थेद्वारे पारित दिनांक ९ नोव्हेंबर, १९६३ च्या लोन स्टॉक बॉण्ड प्रमाणपत्र क्र. एल/०१८ मध्ये समाविष्ट डिस्टिंक्टिव्ह क्र ३९ ते ४१ (दोन्ही समाविष्ट) धारण केलेले रु. १०,०००/- (रुपये दहा हजार मात्र) प्रत्येकी दर्शनी मूल्य असलेले ३ (तीन) लोन स्टॉक बॉण्डस, (iii) संस्थेद्वारे पारित दिनांक १ नोव्हेंबर. १९६३ च्य नोन स्टॉक बॉण्ड प्रमाणपत्र क्र. एल/११६ मध्ये समाविष्ट डिस्टिक्टिव्ह क्र. १७० ते १७२ (दोर्न्ह समाविष्ट) धारण केलेले रू. १,०००/- (रूपये एक हजार मात्र) प्रत्येकी दर्शनी मूल्य असलेले तीन) लोन स्टॉक बॉण्ड्स, आणि (iv) संस्थेद्वारे पारित दिनांक १ नोव्हेंबर, १९६३ च्या लोन स्टॉक बॉण्ड प्रमाणपत्र क्र. एल/२१७ मध्ये समाविष्ट डिस्टिक्टिव्ह क्र. ३३४ ते ३३८ (दोर्न्ह समाविष्ट) धारण केलेले रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) प्रत्येकी दर्शनी मूल्य असलेले ५ (पाच लोन स्टॉक बॉण्डस, व त्यासह मलबार आणि कंबाला हिल विभाग, मुंबई शहर जिल्ह्याच्या सीएर क. ४ए/७३८ धारण केलेल्या जिमनीवर उभ्या असलेल्या आणि १३, एम. एलं. डहाणुकः रोड (कारमायकल रोड), मुंबई ४०००२६ येथे स्थित गुलिस्तान या इमारतीमधील १ ल्य मजल्यावरील सदनिका क्र. १९, मोजमाप, १२४६ चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळ या निवासी जागेच्य गपर आणि व्याप्तीचे हक्क.

दिनांक ३० जुलै, २०२४ जानी ॲण्ड पारिख करिता शर्मन सी. पारिख

भागीदार ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर्स

१११, दल्रोमल टॉवर, २११, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईट, मुंबई ४०० ०२१.



३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४०० ००१. ई-मेल : cb6289@canarabank.com दूर.: ८६५५९४८०१९ वेब: www.canarabank.com

विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसंमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसंमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. र्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्य

प्राधिकत अधिकाऱ्यांनी ज्यांचा प्र**त्यक्ष कव्जा घेतला होता** त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्य बालील विवर्णीत स्थावर मिळकती, मे. **ऑलसीज् मुव्हर्स प्रा. लि.,** सह नोंद. पत्ता येथे, १ला मजला, लक्ष्मी ासाद सदन, दयालदास रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७ यांच्याकडून **कॅनरा बॅकेच्या एआरएम ।** शाखेला थकीत रु. ९,७६,६८,६७३.४१ (३०.०४.२०२४ रोजीस अधिक ०१.०५.२०२४ पासूनचे त्यावरीर पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी १६.०८.२०२४ रोजी **'जसे आहे जेथे आहे' आणि 'जसे आहे** ज आहे' तत्त्वाने विकल्या जातील इसारा राखीव

क्र.		किमत	अनामत रक्कम			
۶.	युनिट क्र. २०६८, मोजमापित एकूण वापरण्यायोग्य चटई क्षेत्र	रु.	रु.			
	१५९०.७३ चौ.फू., २रा मजला, यु विंग, इमारतीचे नाव	२,५२,९३,०००/-	२५,२९,३००/-			
	अक्षर बिझनेस पार्क, फेज - ॥ मध्ये, प्लॉट क्र. ०३, सेक्टर					
	क्र. २५, वाशी नवी मुंबई, तालुका आणि जि. ठाणे.					
٦.	युनिट क्र. २०७४, मोजमापित एकूण वापरण्यायोग्य चटई क्षेत्र	रु.	रु.			
	१२४६.५० चौ.फू., २रा मजला, व्ही विंग, इमारतीचे नाव	१,९९,५७,०००/-	१९,९५,७००/-			
	अक्षर बिझनेस पार्क, फेज - ॥ मध्ये, प्लॉट क्र. ०३, सेक्टर					
	क्र. २५, वाशी नवी मुंबई, तालुका आणि जि. ठाणे.					
₹.	युनिट क्र. ३०७४, मोजमापित एकूण वापरण्यायोग्य चटई क्षेत्र	रु.	रु.			
	१२४६.५० चौ.फू., ३रा मजला, व्ही विंग, इमारतीचे नाव	१,९९,५७,०००/-	१९,९५,७००/-			
	अक्षर बिझनेस पार्क, फेज - ॥ मध्ये, प्लॉट क्र. ०३, सेक्टर					
	क्र. २५, वाशी नवी मुंबई, तालुका आणि जि. ठाणे.					
٧.	युनिट क्र. ३०६८, मोजमापित एकूण वापरण्यायोग्य चटई क्षेत्र	रु.	रु.			
	१५९०.७३ चौ.फू., ३रा मजला, यु विंग, इमारतीचे नाव	२,५२,९३,०००/-	२५,२९,३००/-			
	अक्षर बिझनेस पार्क, फेज - ॥ मध्ये, प्लॉट क्र. ०३, सेक्टर					
	क्र. २५, वाशी नवी मुंबई, तालुका आणि जि.ठाणे.					
इसारा	सारा अनामत रक्कम १३.०८.२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी सायं. ५.०० पर्यंत जमा करावी.					

डअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा प्रविठादारास १३.०८.२०२४ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत

बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख ०९.०८.२०२४ रोजीस सायं. ५.०० वा विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती करिता कपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com

मध्ये दिलेल्या लिंक ''ई-लिलाव'' चा संदर्भ घ्यावा किंवा कोणत्याही कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत सौ. श्रीदेवी नायर, सहाय्यक महाव्यवस्थापक, कॅनरा बँक, एआरएम ॥ शाखा, मुंबई (दुर. क्र.: मोबा. क्र ८६५५९४८०५४) किंवा श्री. कंदन कमार, व्यवस्थापक (मो. क्र. ८८२५३१३३४३), ईमेल आयडी cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा सेवा पुरवठादार ई-बीक्रय, (संपर्क क्र. ८२९१२२०२२०/९८९२२९९८४८/८१६०२०५०५१, support.ebkray@psballiance.com) येथे संपर्क साधावा.

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखा ठिकाण: मंबर्ड

कर्ज वसली न्यायाधिकरण- १ मुंबई (भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) परि -२३ टी. ए. क्र. २७४ सन २०२३ पंजाब नॅशनल बँक ...अर्जदार

मे. ताश्कंद ॲका फार्म आणि इतर ..प्रतिबादी मे. ताश्कंद ॲका फार्म प्रतिवादी क्र. १ द्वारे त्याचे मालक श्री. हेमंतभाई कांचनलाल शाह १ला मजला, महेंद्र मॅन्शन, डीजेआरडी रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६ श्री. हेमंतभाई कांचनलाल गाह प्रतिवादी क्र. २ कांचनलाल गाह यांचा मलगा

विरुद्ध

थला मजला, महेंद्र मॅन्शन, डीजेआरडी रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६ १. ज्याअर्थी, वरील नमद **टीए/२७४/२०२३** नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर

२५/०६/२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता. २. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ८७,६०,५३६.५५/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स /सूचना जारी केली.

(मे. ताश्कंट ऑका फार्म चे मालक)

३. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे ४. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

दाखविण्यासाठी : (ii) मळ अर्जाच्या अन क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक

अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे: (iii) मिळकर्तीच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मता आणि मिळकर्तीचा आणि तारण मत्तांचा व्यवहार

करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपद्रा किंव अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली तम्हाला ८/१०/२०२४ **रोजी दपारी १२:०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मता किंवा अन्य मता व मिळकती यांच्या

ु सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ०३ जुलै, २०२४ रोजी दिले

